

thus R. Br. H. an. MED. यष्टी = यष्टिमधु भावाप्र. im ÇKDr. — Vgl. केतु०, को०, गात्र०, चाय०, तुला०, त्रिं०, धुव०, धृत०, नाग०, ब्रह्म०, ब्राह्मणपष्टी (u. ब्राह्मणपष्टिका), भारपष्टि, वास०, लार०.

2. यष्टि f. nom. act. von 1. यष्टि P. 3, 3, 110, Sch. wohl fehlerhaft für इष्टि. यष्टिक (von 1. यष्टि) 1) m. ein best. Wasservogel, = जलकुकुट ÇABDAR. im ÇKDr.; vgl. कोयष्टि. — 2) f. यष्टिक a) Stab ÇABDAR. im ÇKDr. SUQR. 1, 171, 21. समान्यस्यान्यपष्टिका R. GORR. 2, 66, 23. — b) ein best. Perlenschnuck गात्राध. im ÇKDr. — c) ein länglicher Teich TRIK. 1, 2, 28. — d) Süssholz ÇABDAR. im ÇKDr. RATNAM. 37. SUQR. 2, 47, 10. 54, 16. 324, 8. — Vgl. एकपष्टिका, नील०, ब्राह्मण०.

यष्टिगृह० (1. य० + गृह०) n. N. pr. einer Oertlichkeit HALL in der Einl. zu VĀSĀVAD. 13.

यष्टिगृह० (1. य० + गृह०) adj. einen Stab tragend P. 3, 2, 9, VÄRTT. 1. यष्टिनिवास (1. य० + नि०) m. ein aus aufgerichteten Stangen bestehendes Taubenhaus RAGH. 16, 14. — Vgl. वासपष्टि.

यष्टिप्राण० (1. य० + प्राण०) adj. dessen Kraft im Stabe liegt, ohne Stab Nichts vermögend MBH. 1, 5419.

यष्टिमधु० (1. य० + मधु०) n. Süssholz HALĀJ. 2, 460.

यष्टिमधुका f. dass. AK. 2, 4, 3, 28.

यष्टिमत्० (von 1. यष्टि) adj. mit einem Stocke (Flaggenstocke) versehen: शक्तीकनक० (das suff. gehört zum ganzen comp.) von einem Wagen gesagt MBH. 13, 2784.

यष्टिपत्र० (1. य० + पत्र०) n. ein best. astronomisches Instrument Schol. zu SŪRJAS. 13, 20. WEBER, Nax. 1, 314.

यष्टी s. u. 1. यष्टि.

यष्टीक० n. = यष्टिमधु Süssholz RĀGĀN. im ÇKDr.

यष्टिपृष्ठ० (य० + पृष्ठ०) m. Putranjiva (पुत्रंजीव) Roxburghii Wall. BHĀVAPR. im ÇKDr.

यष्टीमधु० und मधुक० n. = यष्टिमधु Süssholz RATNAM. 37. SUQR. 1, 18, 16. 60, 45. 158, 7. 2, 157, 13.

यद्याहृ० (1. यष्टि० + याहृ०) und यद्याहृय० (1. यष्टि० + या०) m. dass. RATNAM. 37. SUQR. 1, 58, 1. 94, 7. 2, 126, 9. 222, 6.

यष्टिस्क० (?) m. pl. N. pr. eines Volkes TRIK. 2, 1, 9.

यस्०, यैस्यति० (प्रयते DRAITUP. 26, 101) und यैसति० P. 3, 1, 71. VOP. 8, 67, 11, 5. 1) sprudeln (von siedender Flüssigkeit), Schaum auswerfen (vgl. येवः ततुर्यस्तु चूरुरभित्वा इव RV. 7, 104, 2. — 2) sich's heiss werden lassen, sich abmühen; mit dat. eines nom. act.: लन्मुखेन्दुर्मासूना कूरणायैव यस्यति० (v. i. für कल्पते) SPR. 4330.

— अब, davon अवयास० m. etwa Aßspannung TS. 1, 4, 25, 1.

— या०, यायस्यति० sich's heiss werden lassen, sich anstrengen: रामाभिषेकार्थमिक्षायस्यसि० (भिषेकार्थ० ed. Bomb.) R. 2, 14, 62. पिण्डार्थयायस्यति० (Conj. für यायस्यति०) SPR. 4675. आत्मार्थमायस्य MĀRK. P. 34, 12. ermüden: नायस्यसि० तपस्यति० BHATT. 6, 69. नाययास द्विषं देहैः 14, 104. न चायस्त० 13, 54. — यायस्यति० = तेजित, तित॒ त्रिक. 3, 3, 149. H. an. 3, 248. MED. t. 93. = ल्लेशित, कुद्दुकुपित॒, लृत॒ H. an. MED. 1) angefacht: घनल॒ पवनायस्यति॒ HARIY. 5322. — 2) angestrengt, sich anstrengend MBH. 7, 1360 (ed. Bomb. आसाय॒ st. आयस्ते॒). MĀRK. P. 109, 52. परमायस्य R. GORR. 1, 55, 19. आयस्तनयन॒ (= क्रोधप्रसारितनेत्र NILAK.) so v. a. die

Augen aufreibend HARIY. 4756. अनायस्तानना so v. a. das Gesicht nicht verziehend MĀRK. P. 82, 49. अनायस्त wobei man sich nicht anstrengt BHĀG. P. 11, 28, 28. अनायस्तम् adv. ruhig (= अकर्कशान्तरम् NILAK.) HARIY. 16160. — 3) ermüdet, erschlaft; niedergeschlagen: मथनायस्तैर्वा-डुभिः SPR. 767. KHĀND. UP. 5, 3, 4. HARIY. 4761. 13218. R. 2, 20, 8. 30, 22. परमायस्त 37, 16 (परमायस्त ed. Bomb.). 3, 40, 11. 6, 19, 65. 87, 28. 7, 99, 4. आयस्तमनस॒ 2, 114, 34. नित्यायस्त॒ für immer erschlaft so v. a. totl MBH. 13, 26. — Vgl. आयास, आयासिन॒. — caus. angeblich stets med. P. 1, 3, 89. VOP. 23, 58. anstrengen, ermüden, quälen, peinigen: न चायासपेक्ष-रीरम् SUQR. 1, 367, 3. नायासयामि भर्तारै कुम्भार्यै MBH. 13, 5876. येनातिमात्रात्मानमायासयसि HARIY. 7084. KATHĀS. 117, 93. im Prākrit VIKR. 16, 16. MĀLAV. 32, 7. कावेनायासितां भृशम् R. 2, 96, 39 (103, 38 GORR.). pass. sich abhärmēn, sich quälen: मविमितं च = कच्छिद्वायवः। अत्प-मायास्यते रामो विदेशे R. 5, 33, 36. einen Bogen anstrengen so v. a. häufig in Bewegung setzen: अनायासितकार्पुक॒ SPR. 912. so v. a. verküm-mern, schmälern: नायासपत॒ (= नोपपीडयति स्म) शतवोऽन्योऽन्यसंपदः BHATT. 8, 61.

— समा०, partic. °यस्त॒ hart bedrängt: शरीर॒ R. 6, 36, 48.

— उद् s. उद्यास.

— नि०, नियस्य MBH. 9, 3586 fehlerhaft für नियम्य (so die ed. Bomb.).

— निस् s. निर्यास.

— प्र०, °यस्यति॒ P. 3, 1, 71, Sch. VOP. 8, 67, 11, 5. 1) partic. प्रैयस्त॒ über-wallend: उखा चिदिन्दु॒ येवती॒ प्रैयस्ता॒ फेनमस्यति॒ RV. 3, 53, 22. प्रैयस्य-सी॒, प्रैयस्ता॒ in's Wallen gerathend, in Wallen befindlich AV. 12, 5, 31. प्रयस्त॒ = सुसंस्कृत॒ schmackhaft zubereitet (gut gekocht) AK. 2, 9, 45. H. 411. — 2) sich bemühen: पुनः पुनः प्रायमदुल्लवाय सः NAISH. 1, 125. प्र-यस्त॒ sich bemühend, eifrig ÇAK. 78. — Vgl. प्रयास, प्रायास. — caus. partic. प्रयासित॒ n. Anstrengung, Bemühung MĀLATIM. 153, 6.

— वि s. वियास.

— सम्॒, संयस्यति॒ und संयसति॒ P. 3, 1, 72. VOP. 8, 67, 11, 5. — Vgl. संयास.

यस्क॒ (von यस्॒) m. N. pr. eines Mannes, pl. seine Nachkommen P. 2, 4, 63. VOP. 7, 14. ĀÇV. ÇAK. 12, 10. SAṂSK. K. 183, a, 10. यस्का॒ गैत्रिकिता॒: N. einer Schule KĀTH. in Ind. ST. 3, 453. 473. fg. 8, 243. fg.

यस्मात्॒ (abl. von 1. य॒) conj. weil, da; mit entsprechendem तस्मात्॒ M. 3, 78, 102. 7, 5, 199. 9, 138. 10, 72. SPR. 1372. 2418. R. GORR. 1, 46, 22.

DAÇ. 2, 53. SĀMKHJAK. 33. ततस्॒ MĀRK. P. 16, 87. तद्॒ DHŪRTAS. in LA. 77, 4. तेन॒ MBH. 3, 6093. DAÇ. 2, 24. अतस्॒ R. GORR. 1, 1, 22. RAGH. 1, 77.

16, 74. KATHĀS. 53, 178. ohne correlative Partikel JĀGN. 1, 334. R. 1, 20,

19, 48, 27. 66, 10. SĀMKHJAK. 37. SPR. 1491. 3328. KATHĀS. 34, 26. 53, 83.

56, 7. 61, 312. RĀGĀ-TAR. 4, 363. VET. in LA. (III) 3, 15. da so v. a. dass:

किं परित्यक्ता॒ वयाहृ॒ — यस्माद्वाजभटा॒ मां हि॒ नयति॒ R. 1, 54, 8. इक्षिसि॒ लं विनश्यते॒ राम॑ लक्षणा॒ मत्कृते॒। न मे॒ शुश्रूषसे॒ वावर्य॑ यस्माद्भिन्नते॒ म-या॒ || R. 3, 51, 11.

यस्य॒ (von यस्॒) adj. = वद्य॒ (Schol.) zu tödten, dem Tode verfallen; davon nom. abstr. °व॒ n. BHATT. 8, 49.

यैह॒ m. oder यैहस॒ n. Wasser NAIGH. 1, 12. Kraft 2, 9.

युक्ति॒ adj. = मूल॒ gross nach SAṂ.: विच्छेत् त इन्द्र॒ पृत्यनायवो॒ यद्वा॒ नि॒ कृता॒ इव॒ येमिरे॒ RV. 8, 4, 5. m. = ग्रपत्य॒ Kind NAIGH. 2, 2. AGNI heißt